

राज्याच्या वस्त्रोद्योग धोरणांतर्गत राज्यातील विदर्भ,मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र या क्षेत्राकरिता लागू असलेली भांडवली सवलत योजना राज्याच्या उर्वरित भागातील ड+ तालुक्यातील कापूस उत्पादक तालुक्यांना लागू करण्याबाबत

### महाराष्ट्रशासन

सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग,  
शासननिर्णय क्र.धोरण-२०१४/प्र.क्र.१६३/टेक्स-५  
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.  
दिनांक : १२ सप्टेंबर,२०१४.

वाचा :- १.शासन निर्णय क्रमांक धोरण-२०११/प्र.क्र.३३५/टेक्स-२ दि. २ जानेवारी, २०१२  
२.शासन निर्णय क्रमांक धोरण-२०१२/प्र.क्र.२/टेक्स-२ दि.१ मार्च, २०१२,

### प्रस्तावना-

महाराष्ट्र राज्याचे नवीन वस्त्रोद्योग धोरण संदर्भ क्र.१ येथिल शासन निर्णयान्वये जाहिर करण्यात आले आहे.सदर धोरणांतर्गत संदर्भ क्र.२ येथिल शासन निर्णयान्वये विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातील नवीन वस्त्रोद्योग घटकांच्या प्रकल्पांना १०% भांडवली सवलत योजना लागू करण्यात आली आहे. राज्याच्या विदर्भ,मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र या क्षेत्रांना लागू असलेली ही योजना उद्योग,उर्जा व कामगार विभागाच्या दि.१ एप्रिल,२०१३ च्या शासन निर्णयान्वये घोषित करण्यात आलेल्या राज्याच्या उर्वरित भागातील ड+ औद्योगिक क्षेत्रातील कापूस उत्पादक तालुक्यातील नवीन वस्त्रोद्योग घटकांना लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती.

### शासन निर्णय-

राज्याच्या वस्त्रोद्योग धोरणांतर्गत संदर्भ क्र.२ येथिल शासन निर्णयान्वये विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातील नवीन वस्त्रोद्योग घटकांच्या प्रकल्पांना लागू करण्यात आलेली १०% भांडवली सवलत योजना उद्योग,उर्जा व कामगार विभागाच्या दि.१ एप्रिल,२०१३ च्या शासन निर्णयान्वये घोषित करण्यात आलेल्या राज्याच्या उर्वरित भागातील ड+ तालुक्यातील कापूस उत्पादक तालुक्यांना लागू करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.यासाठी कापूस उत्पादक तालुके कोणते याबाबतचा निर्णय स्वतंत्रपणे घेण्यात येईल.

२. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक २०१४०९१२११२८५०३२०२ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नवाने.

( र. अं.खडसे )

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रति-

मा.राज्यपालयांचेसचिव. मा.मुख्यमंत्रीयांचेप्रधानसचिव, मंत्रालय, मुंबई. मा.उपमुख्यमंत्रीयांचेसचिव, मंत्रालय, मुंबई. सर्वमा.मंत्री / राज्यमंत्री (खाजगीसचिवामार्फत), मंत्रालय,मुंबई.. मा.मुख्यसचिव, महाराष्ट्रशासन, मंत्रालय, मुंबई.. नियोजनविभाग, वित्तविभाग, सामाजिकन्यायविशेषसहाय्य, आदिवासीविकास, अल्पसंख्यांकविकास, उद्योग,ऊर्जावकामगारविभाग, मंत्रालय, मुंबई.. महालेखापाल, लेखावअनुज्ञेयता, महाराष्ट्र- १/२, मुंबई./नागपूर महालेखापाल, लेखापरिक्षा, महाराष्ट्र-१/२, मुंबई./नागपूर	संचालक (वस्त्रोद्योग), वस्त्रोद्योगसंचालनालय, नागपूर. संचालक, समाजकल्याण, पुणे. आयुक्त, आदिवासीविकास, नाशिक आयुक्त, अल्पसंख्यांकविकास, मुंबई आयुक्त(वस्त्रोद्योग), वस्त्रोद्योगमंत्रालय, भारतसरकार, नवीदिल्ली. सर्वजिल्हाउद्योगअधिकारी. अध्यक्ष/मुख्यव्यवस्थापकीयसंचालक, आय.डी.बी.आय.बँक, एस.आय.डी.बी.आय.बँके वकेंद्रपुरस्कृत TUF योजनेअंतर्गतसर्वनोडलबँक. सर्वप्रादेशिकउपसंचालकवस्त्रोद्योग. सर्वजिल्हाउपनिबंधकसहकारीसंस्था. निवडनस्ती (टेक्स-५)
--	--